

मुंबई हायकोर्ट, औरंगाबाद खंडपीठ यांचे
आदेशान्वये गठीत राज्यस्तरीय समितीतील
सदस्यांना देय सुविधांबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: न्यायाप्र-१३१८/प्र.क्र.२१७/१८/एसएम-१
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : २९ ऑक्टोबर, २०२४

संदर्भ : मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे दि.२२.०८.२०२४ व २०.०९.२०२४ रोजीचे आदेश.

प्रस्तावना :

मा.मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी सुमोटो जनहित याचिका क्र.१/२०१८ मध्ये दि.२२.०८.२०२४ व २०.०९.२०२४ रोजी पारित केल्याने आदेशान्वये राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत केली आहे. तसेच समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचेही शासनास आदेशित केले आहे. सदर समितीत सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले असून समितीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी सदस्यांना सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती..

शासन निर्णय :-

खालील नमूद समितीस आवश्यक सोयी सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

समितीची रचना:-

अ.क्र.	नाव व पदनाम	समितीतील पद
१	मा.श्रीमती. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय	अध्यक्षा
२	मा.श्री. अजोय मेहता, सेवानिवृत्त मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य	सदस्य
३	शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे	सदस्य सचिव तथा निमंत्रक (Convener)
४	श्री. राजेंद्र रहाणे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई	सदस्य
५	मा.श्री.सुहास वारके, भापोसे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई	सदस्य
६	मा.श्रीमती रश्मी एस. कुलकर्णी, अॅमिकस- क्युरी	सदस्य

२. देय सुविधा:-

- १) समितीचे अध्यक्ष व सदस्यांना आवश्यकतेनुसार वाहन सुविधा/प्रवास भत्ता देण्याची सोय शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी करावी.
- २) समितीचे अध्यक्ष व सदस्यांना समितीच्या कामानिमित्त विविध ठिकाणी शासकीय दौऱ्यावर गेल्यास राजशिष्टाचार प्रमाणे त्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात यावी.
- ३) समितीच्या बैठकांसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई येथील बैठक कक्ष उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- ४) सहसंचालक (समग्र शिक्षा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई यांनी सदर कक्षात व्हीडीओ कॉन्फरन्स (VC) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
- ५) समितीच्या कामकाजासाठी आवश्यक व साधनसामुग्री संचालक (प्राथमिक) यांनी उपलब्ध करावयाची आहे.

३. वरील बाबींसाठी येणारा खर्च २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ८०- सर्वसाधारण, ००१-संचालन व प्रशासन, (००) (०१) शिक्षण संचालक, (२२०२१०९१) या लेखाशीर्षातर्गत उद्दिष्ट १३- कार्यालयीन खर्च खाली टाकण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०२९१५००३६५२२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रविण मुंडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति :-

- १) मा.श्रीमती. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय
- २) मा.श्री. अजोय मेहता, सेवानिवृत्त मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य
- ३) मा.श्री.सुहास वारके,भापोसे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य,मुंबई
- ४) श्री. राजेंद्र रहाणे,मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई
- ५) शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे.
- ६) मा.श्रीमती रश्मी एस. कुलकर्णी, ॲम्बिकस-क्युरी

प्रत :

- १) मा.राज्यपाल महोदय यांचे प्रधान सचिव.
- २) मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.

- ४) मा.अ.मु.स. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.अ.मु.स. गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा.अ.मु.स. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबई.
- ७) मा.प्र.स. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ९) शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- १०) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
- ११) महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर १/२.
- १२) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर १/२.
- १३) निवडनस्ती/एसएम-१ कार्यासन